JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2574620 • FAX: +91-124-2574327, 4624215

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN: L27201MH1983PLC233813

E-Communication

JDIL/SECT/19/

August 28, 2019

BSE Ltd 25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Security Code: 511034

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block-G Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 Security Code: JINDRILL

Sub: Newspaper advertisement regarding Notice of Record Date.

Dear Sirs,

In compliance with the provisions of Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we hereby submit copy of newspaper advertisement published in newspapers viz. Financial Express (in English) and Navshakti (in Marathi) on 28th August, 2019 regarding Notice of Record Date.

This is for your information and record.

Thanking you,

For Jindal Drilling & Industries Limited

Samuely

Saurabh Agrawal Company Secretary





TEL: +91-22-26592889, 26592892, 26592894 • FAX: +91-22-26592630

REGD. OFFICE: PIPE NAGAR, VILLAGE-SUKELI, N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 (MAHARASHTRA)

TEL: +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX: +91-02194-238513

MEMBER: INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA



16 NATION

FINANCIAL EXPRESS

FORM A - PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF

1	Name of corporate debtor	Shree Kedarnath Sugar and Agro Products Limited
2	Date of incorporation of corporate debtor	19th July 2001
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies Pune
4	Corporate Identity No. / Limited Liability Identification No. of corporate debtor	U51229PN2001PLC131630
5	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Reg Add: Plot No. 14 A, Rachnakar Housing Society, Near Tapowan Kalamba Kolhapur, Maharashtra - 416012
6	Insolvency commencement date in respect of corporate debtor	26th August 2019 (Copy of Order dated 21st August 2019 received on 26th August 2019)
7	Estimated date of closure of insolvency resolution process	22nd February 2020
8	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Bhuvnesh Maheshwari IBBI/IPA-001/IP-P00493/2017-18/10881
9	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Add: K.G. Somani & Co., Chartered Accountants, Delite Cinema Building, Gate No 2, 3rd Floor, Asaf Ali Road, New Delhi, Delhi,110002 Email: bkmrenu@yahoo.com
10	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution professional	Add: K.G. Somani & Co., Chartered Accountants, Delite Cinema Building, Gate No 2, 3rd Floor, Asaf Ali Road, New Delhi, Delhi ,110002 Email: kgs.shreekedarnath@gmail.com
11	Last date for submission of claims	9th September 2019
12	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	NA .
13	Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	NA:
14	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	(a) Weblink: https://ibbi.gov.in/home/downloads (b) Physical Address: NA

Agro Products Limited on 26th August 2019 (Copy of Order dated 21st August 2019 received The creditors of Shree Kedarnath Sugar and Agro Products Limited, are hereby called upon to

submit their claims with proof on or before 9th September 2019 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10. The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other

creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties Bhuvnesh Maheshwari

IBBI/IPA-001/IP-P00493/2017-18/10881 Date: 28-08-2019 Interim Resolution Professional of Place: New Delhi SHREE KEDARNATH SUGAR AND AGRO PRODUCTS LIMITED

ROSELABS FINANCE LIMITED CIN: L67120GJ1995PLC024070

Regd. Off.: 412, Floor- 4, 17G , Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai - 400001 Tel.: 022-61334400 Fax: 022-23024550 Website: www.roselabsfinancelimited.in, E-mail: roselabsfinance@lodhagroup.com

NOTICE OF 25TH ANNUAL GENERAL MEETING(AGM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE INTIMATION Notice is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) of the Members of the

Company is scheduled to be held on Tuesday, September 24, 2019 at 12.00 Noon at 8th Floor, Lodha Excelus, Apollo Mills Compound, N. M. Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai 400011 to transact the business as mentioned in the notice convening the said AGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 18, 2019 to Tuesday, September 24, 2019 (both the days inclusive) for the said

The Company has, on August 27, 2019, completed dispatch of Notice of AGM along with the Annual Report, Attendance Slip/ Proxy Form and communication relating to Remote E-voting inter-alia containing user ID and Password to the Members of the Company. Members may note that the Notice of AGM and Annual Report are available on the website of the Company at http://www.roselabsfinancelimited.in/investor-relation/annual-report/financialvear-2018-19 or the website of the NSDL at https://www.evoting.nsdl.com.

Further, in compliance with the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is pleased to provide Remote E-voting facilities to its Members enabling them to cast their vote electronically for all the resolutions as set in the AGM Notice dated Thursday, August 8, 2019. The Company has availed the Remote E-voting services of National Securities Depository Limited (NSDL). The Company has appointed Mr. Shravan Gupta, Practising Company Secretary, as scrutinizer for conducting the Remote E-voting process and voting process by means of Ballot Paper at the AGM in fair and transparent manner. The E-voting period commences on Friday, September 20, 2019 (9:00 A.M.) and ends on Monday, September 23, 2019 (5:00 P.M.). The Remote E-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time. The voting rights of Members shall be as per the number of equity shares held by the members as on the cut-off date i.e. Tuesday, September 17, 2019. The Notice has been sent to all the Members, whose names appeared in the Register of Member / Record of Depositories as on Friday, August 16, 2019.

Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Tuesday, September 17, 2019, may obtain login ID and password by sending a request at https:// www.evoting@nsdl.co.in However, if the member is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote through Remote E-voting.

The Company shall provide the facility for voting through Ballot Paper at the AGM and the Members attending the Meeting who have not cast their vote by Remote E-voting shall be able to exercise their voting right at the Meeting through the Ballot paper. However, members who have cast their vote by Remote E-voting prior to the AGM may also attend the AGM on Tuesday, September 24, 2019 but shall not be entitled to cast their vote again.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday, September 17, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through Ballot Paper.

The Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. Any query / concern /grievances connected with voting by electronic means, if any, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

For Roselabs Finance Limited

Place: Mumbai Date: August 27, 2019

Abhijeet Shinde Company Secretary & Compliance Officer Membership No.: A33077

Uttam Sugar Mills Limited [Corporate Identity Number (CIN): L99999UR1993PLC032518] Regd. Office: Village Libberheri, Tehsil Roorkee, District Haridwar, Uttarakhand - 247667

Tel.: 0120 - 4152766 / 4193799, website: www.uttamsugar.in e-mail id: investorrelation@uttamsugar.in

NOTICE OF 24™ ANNUAL GENERAL MEETING. E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE OF AGM - Notice is hereby given that the 24th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, the 20" day of September, 2019 at 12.00 noon at the Registered Office of the Company at Village Libberheri, Tehsil Roorkee

District Haridwar, Uttarakhand - 247667 to transact the business as set out in the Notice of AGM

Copies of the Notice of 24th AGM, Annual Report and attendance slips have already been sent through email to all the members whose email ids are registered with the Depository Participant. Physical copies of the same have been sent to all other members at their registered address, whose email ids are not registered with the Depository Participant The Company has completed the dispatch of Annual Report, Notice of AGM along with attendance slips and proxy forms through mail and through registered post on Monday, 26th August, 2019. The Notice of the 24th Annual General Meeting (AGM) and the Annual Report for the financial year 2018-19 is also available on the Company's website www.uttamsugar.in and Notice of AGM is also available on the website of the Central

Depository Services Limited ('CDSL') www.evotingindia.com.

E-VOTING-The Company is pleased to provide to Members the facility to cast their vote by electronic means on all the resolutions set forth in the Notice in terms of the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 amended upto date and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The e-voting period will commence on Monday, 16th September, 2019 (9.00 a.m.) and ends on Thursday, 19" September, 2019 (5.00 p.m.).

Members are eligible to cast their vote electronically or at Annual General Meeting through ballot paper. Person who becomes a member of the Company after dispatch of Notice may obtain login details by sending request at helpdesk.evoting@cdslindia.com or delhi@linkintime.co.in. Voting through electronic mode shall not be allowed beyond 5:00 p.m. on Thursday, 19th September, 2019 and e-voting module shall be disabled thereafter. The facility for casting the vote through Ballot Paper will be made available at the AGM and the Members attending the AGM who have not casted their vote by means of e-voting shall be able to cast their vote at the AGM through Ballot Paper. The Members who have casted their vote by e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast vote again. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depository as on the cut off date i.e. Friday, 13" September, 2019 shall be entitled to avail the facility of e-voting as well as voting in the AGM. Members are required to use their login id and password to vote electronically by

following procedure of e-voting given in the notice of Annual General Meeting. In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the 'Downloads' section of www.evotingindia.com or contact Mr. G. Ramarathnam, Chief Legal and Corporate Affairs & Company Secretary, A-2E, III* Floor, CMA Tower, Sector-24,

Noida (U.P.), Contact No. 0120-4152766 or e-mail: at investorrelation@uttamsugar.in. BOOK CLOSURE - Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with rules made thereunder and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 14th September, 2019 to Friday, 20" September, 2019 (both days inclusive) for the purpose of this AGM.

> By Order of the Board of Directors of the Company For Uttam Sugar Mills Limited

Date: 28th August, 2019

Place: Noida

(G. RAMARATHNAM) Chief - Legal and Corporate Affairs & Company Secretary (Membership No. FCS-1021)



(A Sikkim Govt. Enterprise) 2nd Floor Vijaya Building, 17 Barakhamba Road, Connaught Place, New Delhi- 110001, India.

NOTICE INVITING TENDER (National Competitive Bidding)

Notice No. TUL/Tender/2019-20/002 Dated: 28.08.19. TEESTA URJA LIMITED (TUL), a Government of Sikkim Enterprise as an Owner invites Bids from Contractors for Design & Engineering Manufacture, Supply, Erection, Testing and Commissioning of 1.2 MW Mini Hydel Power Project at Teesta-III HEPon river Teesta located in North Sikkim District, Sikkim (India).

- Nature of Works: Design & Engineering, Manufacture, Supply Erection, Testing and Commissioning of 1.2 MW Mini Hydel Power Project at Teesta-III HEP
- Estimated Cost: Rs 10,88,00,000/-
- Cost of Bid Document : Demand Draft of value INR 25,000/- in favour of "TEESTA URJA LIMITED" payable at Delhi or NEFT of INR 25,000/- to Beneficiary "Teesta Urja Limited", Punjab National Bank (Tolstoy Marg), A/c No. 2164002900001113, IFSC - PUNB0216400
 - Minister of science and Sale of Bid Documents: Office of General Manager (Project) 17 Barakhamba Road, 2nd Floor Vijaya Building, Connaught Place, New
- Time for procurement of Bid Document: 29.08.19 to 12.09.19
- Date & Time of Pre-bid Meeting: 23.09.19 at 4:00 PM
- Venue of Pre-bid Meeting: 17, Barakhamba Road, 2nd Floor Vijaya Building, Connaught Place, New Delhi - 110001 8. Last date & time of submission of bid : Single stage two Envelop bid
- (Envelop I Technical Bid & Envelop II Financial Bid) to be submitted latest by 16.10.19 before 5:30 PM
- Date & time of opening of Technical Bid: 11.11.19 at 4:00 PM

NATIONAL STANDARD (INDIA) LIMITED CIN: L27109MH1962PLC265959

Regd. Off.: 412, Floor-4, 17G, Vardhaman Chamber, Cawasji Patel Road, Horniman Circle, Fort, Mumbai-400001. Tel.: +91.22.6133 4400 Fax: +91.22.23024550 Website: www.nsil.net.in E-mail: investors.nsil@lodhagroup.com

NOTICE OF 56TH ANNUAL GENERAL MEETING(AGM). E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE INTIMATION

Notice is hereby given that the 56th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company is scheduled to be held on Tuesday, 24th September, 2019 at 1.00 p.m. at 8th Floor, Lodha Excelus, Apollo Mills Compound, N.M. Joshi Marg, Mahalaxmi, Mumbai - 400011 to transact the business as mentioned in the notice convening the said AGM. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 ("Act") and SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements), Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 18th September, 2019 to Tuesday, 24th September, 2019 (both the days inclusive) for the said

The Company has, on 28th August, 2019, completed dispatch of Notice of AGM along with the Annual Report, Attendance Slip/ Proxy Form and communication relating to Remote E-voting interalia containing user ID and Password to the Members of the Company. Members may note that the Notice of AGM and Annual Report are available on the website of the Company at http://www.nsil.net.in/investor-relation/annual-report/financial-year-2018-19 or download the Notice from the website of NSDL, i.e. on https://www.evoting.nsdl.com Further, in compliance with the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44

of the Listing Regulations, the Company is pleased to provide Remote E-voting facilities to its Members enabling them to cast their votes electronically for all the resolutions as set in the AGM Notice dated Thursday, 23th May, 2019. The Company has availed the Remote E-voting services of National Securities Depository Limited (NSDL). The Company has appointed Mr. Shravan Gupta, Practising Company Secretary, as scrutinizer for conducting and transparent manner. The E-voting period commences on Friday, 20th September, 2019 (9.00 a.m.) and ends on Monday, 23rd September, 2019 (5.00 p.m.). The Remote E-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and the Remote E-voting shall not be allowed beyond the said date and time. The voting rights of Members shall be as per the number of equity shares held by the members as on the cut-off date i.e. Tuesday, 17th September, 2019. The Notice has been sent to all the Members, whose names appeared in the Register of Member / Record of Depositories as on Friday, 16th August, 2019. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after

dispatch of the Notice of the AGM and holds shares as of the cut-off date i.e. Tuesday, 17th September, 2019, may obtain login ID and password by sending a request at https://www.evoting@nsdl.co.in . However, if the member is already registered with NSDL for remote e-voting, then he/she can use his/her existing User ID and Password for casting the vote through Remote E-voting.

The Company shall provide the facility for voting through Ballot Paper at the AGM and the Members attending the Meeting who have not cast their vote by Remote E-voting shall be able to exercise their voting right at the Meeting through the Ballot paper. However, members who have cast their vote by Remote E-voting prior to the AGM may also attend the AGM on Tuesday, 24th September, 2019 but shall not be entitled to cast their vote again.

A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial

owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday, 17th September, 2019 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM The Members are requested to read the instructions pertaining to e-voting as printed in the AGM Notice carefully. Any query / concern /grievances connected with voting by electronic

means, if any, members may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting

manual available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in.

For National Standard (India) Limited

Place: Mumbai

Date: 28th August, 2019

Madhur Mittal Company Secretary & Compliance Officer (Membership No.: A47976)



FIEM INDUSTRIES LIMITED Regd. Office: D-34, DSIDC Packaging Complex, Kirti Nagar, New Delhi-110015 (INDIA) Tel.: +91-11-25927820, 25927919

Fax: +91-11-2592 7740 E-mail: investor@fiemindustres.com Website: www.fiemindustries.com CIN: L36999DL1989PLC034928 NOTICE OF 30[™] ANNUAL GENERAL MEETING.

REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 30th Annual General Meeting ("AGM") of the members

of Fiem Industries Limited ("the Company") will be held on Saturday, September 21, 2019 at 10:00 a.m. at Mithas Motel & Resorts, 92/16, G.T. Karnal Road, Alipur, New Delhi - 110036 to transact the business as set out in the Notice of the AGM dated August 14, 2019

Notice is further given that, pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013. the Register of Members and Share Transfer books of the Company will remain closed from Sunday, September 15, 2019 to Saturday, September 21, 2019 (both days inclusive) for determining the entitlement of members for final dividend on Equity Shares, if declared at the

Notice of AGM along with Proxy Form and Annual Report has been sent in electronic mode to members whose e-mail IDs are already registered with the Company or the Depository Participants, unless the members have registered their request for a hard copy of the same. Physical copies of the same has been sent to all those members, who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s).

The Notice of AGM and Annual Report are also available on the Company's website i.e. www.fiemindustries.com under the section 'Investor Relations'. Members may download it from the Company's website or may request for a copy of the same by writing to the Company Secretary at the above mentioned e-mail ID or to the registered office address of the Company. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as substituted by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 ('Amended Rules, 2015'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide e-voting facility to its members as an alternate mode to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM. The facility of casting the votes by the members using an electronic voting system from a place other than venue of the AGM ("remote e-voting") will be provided by Link Intime India Pvt. Ltd. (LIIPL) https://instavote.linkintime.co.in

- All the members hereby informed that: a) The ordinary and special business as set out in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;
- Dispatch of Notice of AGM and Annual Report (by e-mail and other permitted modes) along with Statement setting out material facts has been completed on August 27, 2019;
- c) Day, date, time of commencement of remote e-voting: Wednesday, September 18, 2019
- d) Day, date, time of end of remote e-voting: Friday, September 20, 2019 (1700 Hours IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and the remote evoting Platform would be disabled by LIIPL thereafter. e) Members may opt for only one mode of voting i.e. either by Ballot Form at the venue of AGM
- or by remote e-voting. In case if member has voted through remote e-voting as well as Ballot Form, the vote cast through remote e-voting would be considered and the vote cast through Ballot Form shall be treated as invalid; The cut-off date for determining the right to vote through remote e-voting or at the AGM will
- be: September 14, 2019. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositaries as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the annual general g) Any person, who acquire shares of the Company and become a member of the Company
- after dispatch of Notice of AGM and holds shares as of the cut-off date i.e. September 14, 2019 may refer to instructions for e-voting as set out in the Notice of the AGM to cast their votes or may send a request at enotices@linkintime.co.in or Call on :- Tel: 022 - 49186000. The facility for voting through "Ballot Form" shall be made available at the venue of AGM and the members attending the meeting, who have not cast their vote by remote e-voting,
- Mrs. Ranjana Gupta, Practicing Company Secretary has been appointed as Scrutinizer for scrutinize the voting by remote e-voting as well as voting through Ballot Form at venue of AGM in a fair and transparent manner.

shall be eligible to exercise their right to vote at venue of AGM.

- The Member who have cast his / her votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to vote again in the AGM.
- In case of any query or grievances in relation to remote e-voting, members may send the same

at below mentioned addresses / officer of the Company / RTA:

Particulars	Fiem Industries Limited	Link Intime India Private Limited
Address	D-34, DSIDC Packaging Complex, Kirti Nagar, New Delhi-110015	C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West) Mumbai-400083
Name & Designation	Mr. Arvind K. Chauhan, Company Secretary	Mr. Rajiv Ranjan Astt. Vice-President
Tel:	+91-130-2219172 to 74	+91-022-49186000
E-mail ID	investor@fiemindustries.com	enotices@linkintime.co.in

For Fiem Industries Ltd. Arvind K. Chauhan

Company Secretary

Pakistan mulls airspace ban for India

PRESS TRUST OF INDIA Islamabad, August 27

PAKISTAN IS ONCE again mulling a complete ban on the use of the country's airspace by Indian flights, a senior minister said on Tuesday, weeks after the Indian government revoked Jammu and Kashmir's special status.

technology Fawad Chaudhry said the decisions to close the

No of Distinctive

Certificate Equity Numbers

Shares

185

185

935

230

230

690

185

any way with these Shares.

Date: 27.08.2019

Place : Pune

stolen:

Share

2178

14211

1591

2657

4405

301

12334

14690

16438

13624

Sudarshan Chemical Industries Limited

Regd. Office: 162 Wellesley Road, Pune 411 001

CIN: L24119PN1951PLC008409

Email: lsc@sudarshan.com Website: www.sudarshan.com

Tel.: +91 20 26226200 Fax: +91 20 26058222

Notice

Notice is hereby given that the following Share Certificate(s) of

our Company has/have been reported to be lost/misplaced/

1651291-1651475

1163371-1164305

35776996 - 35777930

1959676-1959905

4485741-4486430

517441-517625

36573301-36573530

39099366-39100055

35131066-35131250

Share holder(s) of these Shares have applied to the Company

for issue of Duplicate Share Certificate(s). Any person(s) who

has / have any claim in respect of the above should lodge

his/her/their claim at the Registered Office of the Company

within 15 days from the date hereof. In the absence of any such

claim, the duplicate Share Certificates will be issued to the

abovementioned Shareholder(s) after the expiry of the

stipulated time and no further claim shall be entertained

thereafter. The public is hereby cautioned against dealing in

36264916-36265100

Pakistan has already suspended its trade with India and stopped the train and bus services

airspace with India and to ban the use of Pakistan's land routes for India's trade with-Afghanistan were taken at a cabinet meeting chaired by PM Imran Khan.

Name of the

Shareholder(s)

Mangla Ganesh Kulkarni

Mr. Sunil Ganesh Kulkarn

Mr. Dattaprasad Ganesh

Kamala Balkrishna Doshi

Zumberlal Mohanlal Karwa

Satyabhamabai Zumberlal

Mr. Avinash Hiralal Doshi

Mandar Velankar

Company Secretary

Padma Ashok Rathi

Arun Hirlal Doshi

Karwa

Registered

ing a complete closure of airspace to India, a complete ban on use of Pakistan land routes for Indian trade to Afghanistan was also suggested in Cabinet meeting, legal formalities for these decisions are under consideration... Modi has started, we'll finish!"he tweeted.

Pakistan had fully closed its airspace in February after an IAF strike on a Jaish-e-Mohammed (JeM) terror camp in Balakot. "Prime Minister is consider-The country opened its airspace

for all flights except for New Delhi, Bangkok and Kuala Lumpur on March 27. On May 15, Pakistan extended its airspace ban for flights to India till May 30. It fully opened its airspace for all civilian traffic on July 16.

Pakistan has already suspended its trade with India and stopped the train and bus services in protest to India's August 5 decision to end Jammu and Kashmir's special status.

Ministers to review draft ordinance on e-cigarette ban

PRESS TRUST OF INDIA New Delhi, August 27

A draft ordinance seeking to ban the production, import, distribution and sale of electronic cigarettes and proposing jail term for violators will be sent to a GoM to examine its various aspects, official sources said on Tuesday.

The Prohibition of E-ciga-

rettes Ordinance 2019 is being sent to a GoM following directions from the Prime Minister's Office, the sources told *PTI*. In the draft ordinance, the

health ministry has proposed a maximum imprisonment of up to one year along with a penalty of ₹1 lakh against first time violators. The ministry has recommended a maximum of up to three years of jail and a penalty of ₹5 lakh for repeat offenders. Banning alternative smoking devices like e-cigarettes, heat-not-burn smoking

devices, vape and e-nicotine

flavoured hookah was among the key priorities of the first 100 days agenda of the Narendra Modi government in its second E-cigarettes fall under the

Electronic Nicotine Delivery Systems (ENDS) devices. If the government brings an

ordinance, it will have to replace it with a bill in the next session of Parliament. Once Parliament approves the bill, the proposed ban on such products will get a legal backing. Those supporting e-ciga-

rettes are arguing that they are less harmful than smoking tobacco while the government is seeking to ban them contending that they pose health risks similar to those caused by conventional cigarettes. Apex medical research body,

ICMR, has recommended a "complete ban" on ENDS, saying their use can initiate nicotine addiction among nonsmokers also.

JINDAL DRILLING AND SAMTEX FASHIONS LIMITED INDUSTRIES LIMITED Regd. Office & Works: Plot No. 163, Udyog Vihar, Greater Noida, Gautam Budha Nagar, U.P. 201308

CIN :L17112UP1993PLC022479, Email: samtex.compliance@gmail.com, Website: samtexfashions.com Statement of Consolidated Financial Results for Year ended 31.03.2019 (Rs. In Lakhs, except per share data)

For Sudarshan Chemical Industries Limited

Sr No	Particulars	Year ended	
		31.03.2019 Audited	31.03.2018 Audited
1	Total income from operations (net)	347.78	11929.54
2	Net Profit / (Loss) from ordinary activities after tax	(1325.22)	(5769.74)
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(1325.22)	(5769.74)
4	Equity Share Capital	1490.00	1490.00
5	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(21944.08)	(20615.97)
6	Earnings Per Share (before extraordinary items) - Basic & Diluted	(1.78)	(7.74)
7	Earnings Per Share (before extraordinary items) - Basic & Diluted	(1.78)	(7.74)
No	te: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial	-	_

Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites and Company's web site: www.samtexfashions.com. For Samtex Fashions Limited

Place: Delhi Date: 27.08.2019

Atul Mittal Chairman & Managing Director DIN 00223366

PSL LIMITED Regd. Office: Kachigam, Daman, U.T. of Daman & Diu-396 210

Website: www.psllimited.com, CIN: L67120DD1987PLC002395 Tel No. 02060-2242989/2244496, Fax: 0260-2241932



NOTICE OF 31st ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

1. The 31st Annual General Meeting ("AGM") of members of the Company will be held on Thursday, the 19th day of

September, 2019 at 9:30 a.m. at Hotel "Reevanta", Teen Batti, Devka Road, Nani Daman - 396210. 2. Further, pursuant to the provision of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility to its Members, holding shares in physical or dematerialized form, as on 12th September, 2019 ("cut-off date"), to enable them to cast their vote by electronic means on the Ordinary and Special Businesses as set out in the AGM Notice. The Company has engaged the services of Karvy Fintech Private Limited ("Karvy") as the authorized agency to

The Members are informed that (a) the Ordinary & Special Businesses as set out in the Notice of the AGM may be transacted by electronic voting means. (b) the voting through electronic means shall commence on Monday, the 16th September, 2019 at 9:00 A.M. (IST) and shall end on Wednesday, the 18th September, 2019 at 5:00 p.m. (IST), (c) voting through electronic means shall not be allowed beyond 5:00 p.m. (IST) on 18th September, 2019; (d) The shareholders who have not caste their votes by remote e-voting can exercise their voting rights at the AGM, the company will make arrangements of poling paper in this regard at the AGM venue; (e) A shareholder may participate in the meeting even after exercising his/her right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again at the meeting; (f) the Notice of the 31st AGM is available on the Company's website www.psllimited.com and Karvy's website https://evoting.karvy.com; (g) any persons who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of AGM notice and holding shares as on the cut-off date may obtain the user-id and password by sending request to evoting@karvy.com; and (h) In case of any query pertaining to e-voting, members may visit "Help & Frequently Asked Questions (FAQ)" section of https://evoting.karvy.com or call Karvy on Toll Free No. 18003454001.

3. Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 read with rules thereof and as per Regulation 42 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Member and Share Transfer Books of the Company will remain closed from 16th September, 2019 to 19th September, 2019 (both days dusive) for the purpose of 31st AGM of the Company

For PSL LIMITED

Place : Mumbai Date : August 27, 2019

Tel: +91 22 26767500.

(ASHOK PUNJ) MANAGING DIRECTOR

PATEL ENGINEERING LTD. Regd. Office: Patel Estate Road Jogeshwari (West) Mumbai - 400102 CIN: L99999MH1949PLC007039 website: www.pateleng.com • email: investors@pateleng.com Tel: +91 22 26767500 • Fax: +91 22 26782455

Notice is hereby given that the $70^{
m th}$ Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 20, 2019 at 11.30 am at Shree Saurashtra Patel Samaj, Patel Estate road, Jogeshwari (West), Mumbai 400102., to transact the ousiness contained in the Notice convening the AGM. The Notice of the AGM has been sent in electronic mode to Members whose e-mail ids are registered with the Company of

with the Depository Participant(s) and in physical mode to the Members whose email ids are not registered.

As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Compan is pleased to provide its Members the facility to cast their vote in electronic means on all the resolutions as set out in the

The instructions for e-voting are given in the notice of the AGM. Members are requested to note the following: Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the Cut-Off Date i.e. Friday, September 13, 2019, shall be eligible to exercise their right to vote by remote e-voting.

- The remote e-voting period shall commence from Tuesday, September 17, 2019 (from 09.00 a.m.) and close on Thursday, September 19, 2019 (upto 5.00 p.m.)
- The e-voting module shall be disabled by CDSL for voting after Thursday, September 19, 2019 (upto 5.00 p.m.). Once the vote on the resolution is casted, the members shall not be allowed to change it subsequently The facility for casting vote through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through
- Member(s) who have voted electronically, may attend the Annual General Meeting of the Company, but will not be allowed to vote again Any person, who acquires shares of the Company and becomes the Member of the Company after dispatch of Notice of the

registered with their DP can obtain their sequence number by sending request at rnt.helpdesk@linkintime.co.in

AGM shall cast their vote by following procedure as mentioned in the notice of the AGM and the members who's PAN is not

The Company has appointed Makarand M. Joshi & Co, Practicing Company Secretary as Scrutinizer for scrutinizing the e-voting and voting through ballot paper in fair and transparent manner. The Notice of 70th AGM is available on the Company's website: <u>www.pateleng.com</u> and also on the website of Centra

Depository Service Limited www.evotingindia.com In case any Member has any queries or issues regarding e-voting can refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com under help section. Member may also email to helpdesk.evoting@ cdslindia.com or contact on Phone No. 1800225533, or write to Link Intime India Pvt. Ltd, the Registrar and Share transfer Agent of the Company or Ms. Shobha Shetty, Company Secretary, at investors@pateleng.com,

Company Secretary

For Patel Engineering Ltd

CIN: L27201MH1983PLC233813 Regd. Off.: Pipe Nagar, Village- Sukeli,

N.H.17, B.K.G. Road, Taluka Roha, Distt. Raigad - 402126, Maharashtra Phone No.: 02194-238511 E-mail: secretarial@jindaldrilling.in

Website: www.jindal.com NOTICE OF RECORD DATE NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013

and applicable rules thereunder that the

Company has fixed Wednesday, 11th

September, 2019 as the 'Record Date' for

the purpose of determining the members

eligible to receive dividend for the financial year 2018-19. The said notice is also available on the website of the Company i.e www.jindal.com and the Stock exchanges i.e www.bseindia.

com and www.nseindia.com. For JINDAL DRILLING AND INDUSTRIES LTD.

SAURABH AGRAWAL Gurugram 27.08.2019 Company Secretary Membership No.:A36163

JINDAL Shakti Bhawan

U. P. Power Corporation Ltd. R-APDRP Part-A 5th Floor Extn Lucknow- 226001 Phone 0522-2288801 E-mailserapdrpparta@gmail.com U32201UP1999SGCO24928 **Expression of Interest (EOI) Notice** EOI No. 12/UPPCI/ Collection Agency/ 2019 Dated: 26.08.2019 EO are invited in for the interested Agencies

for Collection of Electricity Bills in the State of Uttar Pradesh. EOI document is available online on https://etender.up nic.in as per particulars indicated below. Any changes in the Schedule corrigendum etc. shall also be notified via same wcbsitc. Prospective bidders are therefore requested to regularly check the website for any updates. No. 1. Particulars- e-Tendering Notice no Details- EOI No. 12/UPPCI/ Collection Agency /2019 No. 2. Particulars- e-Bid Portal (website) **Details- https://** etender.up.nic.in No. 3. Particulars Name of Work Details- Selection of Agencies for Collection of Electricity Bills in the State of Uttar Pradesh No. 4 Particulars- Document Cost. Details-Rs.5,000/- 18% GST (Non Refundable) No. 5. Particulars- Document downloading/sale date starts Details-

30/08/2019 **No.** 6. **Particulars**-Document download/ sale date ends **Details-** 09/09/2019 till 02:00 PM **No.** 7 Particulars- EOI Proposal submission start date **Details-** 30/08/2019 **No.** 8 Particulars- EOI Proposal submission end date. **Details-** 09/09/2019 till 03:00 PM No. 9. Particulars- Last date for submission of hard copy of requisite documents Details- 09/09/2019 til 03:00 PM No. 10. Particulars- Opening date of EOI Proposal Details-10/09/2019 at 04:00 PM Note: Cost of Bid Document & Earnest Money Deposit (EMD) shall be deposited in online mode only. Further details are available at website: https:// etender.up.nic.in UPPCL. reserves the right to reject any or all proposals or cancel the bid without assigning any reason thereof. Superintending Engineer R-APDRP Part-A, UPPCL, 5th

Floor, Shakti Bhawan Extension

Lucknow- 226001 Phone No. 0522-

2288801 विज्ञापन निर्गमन आदेश सं. 283-

जस/पाकालि/19 दि. 27.8.19 का संलग्नक.

Shobha Shetty Mumbai August 27, 2019

Date: August 28, 2019

Place: Rai (Haryana)

जाहीर सूचना

माझ्या अशिलांच्या सूचनेअंतर्गत, मी २११, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथे स्थित दलामल टॉवर अशा ज्ञात बिल्डिंगमधील ११ व्या मजल्यावरील मोजमापित ८२३ चौ. फूट (७६.४९ चौ. मीटर्स) वा तत्सम बिल्टअप क्षेत्राचा कार्यालय क्र. १११८ मधील सर्व फायदेशीर हक, नामाधिकार आणि हितसंबंध आणि दलामल टॉवर प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या विभिन्न क्र. १२७१ ते १२७५ धारक प्रत्येकी रू. ५०/-च्या ५ शेअर्सच्या संदर्भात मे. सी.एल. अमरनाथ ॲण्ड सन्स यांच्या नामाधिकाराची चौकशी करीत आहोत.

कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तीला सदर शेअर्स किंवा सदर परिसराच्या संदर्भात कोणताही दावा असल्यास त्यांनी त्यांचे दावे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत पूरक कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारास कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील.

> राजन आर. हिरानंदानी ५०४, ए/बी, नीलकंठ, ९८, मरिन ड्राईव्ह, मुंबई-४०० ००२.

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई बेंच समक्ष कंपनी योजना अर्ज क्र. १६६३ सन २०१८

कंपनी योजना याचिका क्र. १५८१ सन २०१९ कंपनी ॲक्ट, २०१३ च्या बाबतीत;

कंपनी ॲक्ट, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर लागू तरतुदी सहवाचता कंपनीज (कॉम्प्रोमायजेस, अरेंजमेंट्स ॲण्ड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६ च्या बाबतीत;

सर्वोदय ॲडव्हायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** निसर्ग स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड **आणि** अवनी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि धामनखोल फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** नलवा फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** व्हॅनिटी फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु जयगड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड **सह** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यांचे सबंधित शेअरधारक यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या (योजना) बाबतीत;

व्हॅनिटी फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदीन्वये

ठिकाण: मुंबई

दिनांक: २६.०८.२०१९

विधिसंस्थापित कंपनी ज्यांचा नोंदणीकृत पत्ता येथे जेएसडब्ल्यु सेंटर, बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बान्द्रा पूर्व, मुंबई ४०० ०५१, महाराष्ट्र, भारत

याचिकेच्या सुनावणीची सूचना

सर्वोदय ॲडव्हायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** निसर्ग स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड **आणि** अवनी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि धामनखोल फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** नलवा फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** व्हॅनिटी फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु जयगड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड **सह** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड **आणि** त्यांचे संबंधित शेअरधारक यांच्यादरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या (योजना) मंजुरीकरिता **व्हॅनिटी फिनट्रेड प्रायव्हेट** लिमिटेड / याचिकाकर्त्या कंपनीद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अन्वये याचिका दिनांक १६ ऑगस्ट, २०१९ रोजी सादर करण्यात आली असून राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई बेंचद्वारे २० सप्टेंबर, २०१९ रोजीस सुनावणीकरिता

सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास कोणीही व्यक्ती इच्छुक असल्यास, याचिकाकर्त्यांच्या विकलांना त्यांच्या पत्त्यावर. त्याच्या/ तिच्या हेतूविषयीची सूचना, त्याच्या/ तिच्या विकलांद्वारे स्वाक्षरीकृत, त्याच्या/ तिच्या पूर्ण नाव आणि पत्यासह याचिकाकर्त्यांच्य विकलांना याचिका सुनावणीकरिता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी निदान दोन दिवस अगोदर पाठवावी. जेथे तो/ ती याचिकेला विरोध करू शकतात, अशा सूचनेसोबत विरोधाची कारणे किंवा सदर याचिकेच्या विरोधाकरिता वापरण्यास इच्छुक असणाऱ्या त्याच्या/ तिच्या

निम्नस्वाक्षरीकारांकडून याचिकेची एक प्रत पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यासाठीचे विहित शुल्क भरल्यावर पुरवण्यात येईल. सदर दिनांक २८ ऑगस्ट, २०१९

हेमंत सेठी अँड कं

. याचिकाकर्ती कंपनी

… याचिकाकर्ती कंपनी

१६०२, नव परमाणू, अमर सिनेमाच्या मागे, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण मुंबई बेंच समक्ष कंपनी योजना अर्ज क्र. १६६३ सन २०१८

कंपनी योजना याचिका क्र. १५८१ सन २०१९ कंपनी ॲक्ट, २०१३ च्या बाबतीत;

कंपनी ॲक्ट, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या इतर लागू तरतुदी सहवाचता कंपनीज (कॉम्प्रोमायजेस, अरेंजमेंट्स ॲण्ड अमालगमेशन्स) रुल्स, २०१६ च्या बाबतीत;

सर्वोदय ॲडव्हायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** निसर्ग स्पेसेस प्रायव्हेत लिमिटेड **आणि** अवनी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि धामनखोल फिनटेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** नलवा फिनटेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** व्हॅनिटी फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु जयगड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड **सह** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड **आणि** त्यांचे सबंधित शेअरधारक यांच्या एकत्रिकरणाच्या योजनेच्या (योजना) बाबतीत;

जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदीन्वये

विधिसंस्थापित कंपनी ज्यांचा नोंदणीकृत पत्ता येथे जेएसडब्ल्यु सेंटर,बान्द्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बान्द्रा पूर्व, मुंबई ४००००५१, महाराष्ट्र, भारत

याचिकेच्या सुनावणीची सूचना

सर्वोदय ॲडव्हायजरी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्चर फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** निसर्ग स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड **आणि** अवनी स्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि धामनखोल फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** नलवा फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** व्हॅनिटी फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड **आणि** जेएसडब्ल्यु जयगड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड **सह** जेएसडब्ल्यु इन्फ्रास्ट्रक्च लिमिटेड **आणि** त्यांचे संबंधित शेअरधारक यांच्यादरम्यान एकत्रिकरणाच्या योजनेच्या (योजना) मंजुरीकरिता **जेएसडब्ल्य् इन्फ्रास्ट्रक्चर** फिनट्रेड प्रायव्हेट लिमिटेड/ याचिकाकर्त्या कंपनीद्वारे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अन्वये याचिका दिनांक १६ ऑगस्ट, २०१९ रोजी सादर करण्यात आली असून राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण (एनसीएलटी) मुंबई बेंचद्वारे २० सप्टेंबर, २०१९ रोजीस स्नावणीकरिता निश्चित करण्यात आली आहे.

सदर याचिकेला समर्थन देण्यास किंवा विरोध करण्यास कोणीही व्यक्ती इच्छुक असल्यास, याचिकाकर्त्यांच्या विकलांना त्यांच्या पत्त्यावर, त्याच्या / तिच्या हेत्विषयीची सूचना, त्याच्या / तिच्या विकलांद्वारे स्वाक्षरीकृत, त्याच्या / तिच्या पूर्ण नाव आणि पत्यासह याचिकाकर्त्यांच्या विकलांना याचिका सुनावणीकरिता निश्चित करण्यात आलेल्या तारखेपूर्वी निदान दोन दिवस अगोदर पाठवावी. जेथे तो/ ती याचिकेला विरोध करू शकतात, अशा सूचनेसोबत विरोधाची कारणे किंवा सदर याचिकेच्या विरोधाकरिता वापरण्यास इच्छुक असणाऱ्या त्याच्या/ तिच्या प्रतिज्ञापत्राची एक प्रत सादर करावी.

निम्नस्वाक्षरीकारांकडून याचिकेची एक प्रत पाहिजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीस त्यासाठीचे विहित शुल्क भरल्यावर पुरवण्यात येईल. सदर दिनांक २८ ऑगस्ट, २०१९

> हेमंत सेठी अँड कं. याचिकाकर्त्यांकरिता वकील

१६०२, नव परमाणू, अमर सिनेमाच्या मागे, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१.

FEDERAL BANK YOUR PERFECT BANKING PARTNER

लोन कलेक्शन आणि वसुली विभाग/मुंबई विभाग दी फेडरल बँक लिमिटेड, १३४, जॉली मेकर चेंबर्स ॥, १३ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. द्रध्वनी क्र. ०२२ २२०२२५४८/ २२०२८४२७ ई-मेल आयडी- mumlcrd@federalbank.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता, दी फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे सदर ॲक्ट असा उल्लेख) अन्वये आणि सदर ऑक्टच्या कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (यापुढे सदर नियमावली असा उल्लेख) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०२-०५-२०१९ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १) कनकराज पी. नडार आणि २) सौ. नचाथिरा के. नडार दोन्ही राहतात फ्लॅट क्र. ०१, तळमजला, अंबरधारा सीएचएसएल, कात्रर रोड, एचपी पेट्रोल पंप जवळ, कात्रप, कुळगाव, अंबरनाथ बदलापुर (पूर्व), ठाणे-४२१५०३, आणि येथेही राहतात फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, ए विंग, वसानी कॉम्प्लेक्स, जुना पेट्रोल पंप जवळ, अंबरनाथ, बदलापुर (पूर्व), ठाणे-४२१५०३ यांना सदर सूचनेत दिलेली रक्कम रू. ११,६६,४०१.६८/-(रूपये अकरा लाख सहासष्ट हजार चारशे एक आणि अइसष्ट पैसे मात्र) च्यासह व्याज आणि रक्कम या रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २६ ऑगस्ट, २०१९ रोजीस कब्जा घेतला.

तारण मत्तांच्या (तारण मिळकतीच्या) भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम

१३(८) च्या तरत्दींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या रक्कम रु. १८,५९,१८८.६९/ - (रुपये अठरा लाख एकोणसाठ हजार एकशे अठ्रयाऐंशी पैसे एकोणसत्तर मात्र) च्यासह १६-०८-२०१९ पासूनचे या रकमेच्या भाराअधीन

तारण मिळकतीचे वर्णनः

नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि नोंदणीकृत उप-जिल्हा उल्हासनगर कुळगाव बदलापू नगरपालिकेच्या हद्दीमधील आणि गाव बेलावली, तालुका अंबरनाथ, जि. ठाणे, राज्य महाराष्ट्रच्या सर्व्हे क्र. ५०, हिस्सा क्र. १ धारक जिमन येथे स्थित वसानी कॉम्प्लेक्स अशा ज्ञात बिल्डिंगच्या ए विंग मधील १ ल्या मजल्यावरील मोजमापित ५८६ चौ. फूट चटई क्षेत्राचा रहिवासी फ्लॅट क्र. १०३ चे सर्व भाग आणि विभाग आणि सीमाबद्ध पूर्वेस रहिवासी बिल्डिंग द्वारे, दक्षिणेस बी विंग द्वारे, पश्चिमेस रोड/नाला द्वारे आणि उत्तरेस रेल्वे ट्रॅंक द्वारे.

दिनांक :२६/०८/२०१९

epaper.freepressjournal.i

स्थळ : बदलापूर

दी फेडरल बँक लि. करिता लेसिन सी सहाय्यक उपाध्यक्ष आणि विभाग प्रमुख लोन कलेक्शन आणि वसुली विभाग, मुंबई विभाग (सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)

FEDERAL BANK

लोन कलेक्शन आणि वसुली विभाग/मुंबई विभाग दी फेडरल बँक लिमिटेड, १३४, जॉली मेकर चेंबर्स ॥, १३ वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. दूरध्वनी क्र. ०२२ २२०२२५४८/ २२०२८४२७ ई-मेल आयडी- mumlcrd@federalbank.co.in

कब्जा सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता, दी फेडरल बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यापुढे सदर ॲक्ट असा उल्लेख) अन्वये आणि सदर ॲक्टच्या कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ (यापुढे सदर नियमावली असा उल्लेख) च्या नियम ३(१) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०६-०२-२०१७ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार १) श्री. दयानंद अशोक गायकवाड २) श्री. अशोक रघुनाथ गायकवाड आणि ३) सौ. उषा अशोक गायकवाड सर्व राहतात फ्लॅट क्र. २०४, मृणाली हिल अपार्टमेंट, फातिमा इंग्लिश शाळेसमोर, गाव बेलवली, बदलपूर (पश्चिम), जि. ठाणे-४२१५०३ यांना सदर सूचनेत दिलेल्या गृह कर्ज १७५५७३०००००३९५ मधील रक्कम रु. १०,६६,८४४.००/-(रुपये दहा लाख सहासष्ट हजार आठशे चव्वेचाळीस मात्र) आणि गृह कर्ज १७५५७३०००००३८७ मधील रू.१०,७०,१८७.००/- (रूपये दहा लाख सत्तर हजार एकशे सत्याऐंशी मात्र) च्यासह व्याज आणि रक्कम या रकमेची

परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या २६ ऑगस्ट, २०१९ रोजीस कब्जा घेतला.

तारण मत्तांच्या (तारण मिळकतीच्या) भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा दी फेडरल बँक लि. च्या **गृह कर्ज १७५५७३०००००३८७ मधील रक्कम रु. १२,१८,६६**९.*००| –* (रुपये बारा लाख अठरा हजार सहाशे एकोणसत्तर मात्र) च्यासह २०-०८-२०१९ पासूनचे पुढील व्याज आणि गृह कर्ज १७५५७३०००००३९५ मधील रक्कम रु. १३,२४,७६१.००/ - (रूपये तेरा लाख चोवीस हजार सातशे एकसष्ट मात्र) च्यासह **११-०८-२०१९ पासूनचे पुढील व्याज आणि रकमेच्या** भाराअधीन राहील.

तारण मिळकतीचे वर्णनः नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि नोंदणीकृत उप-जिल्हा उल्हासनगरमधील आणि कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या हद्दीतील गाव बेलवली, तालुका अंबरनाथ, जि. ठाणेच्या प्लॉट क्र. १ आणि २, सर्व्हे क्र. १०५/ए, हिस्सा क्र. २४ आणि २५ (भा.) धारक जिमन येथे स्थित आणि मृणाली हिल रेसिडेंसी अशा ज्ञात बिल्डिंगमधील २ऱ्या मजल्यावरील मोजमापित ५६० चौ.फूट बिल्टअप क्षेत्राचा रहिवासी फ्लॅट क्र. २०४ चे सर्व भाग आणि विभाग.

नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि नोंदणीकृत उप-जिल्हा उल्हासनगरमधील आणि कुळगाव बदलापुर नगरपालिकेच्या हद्दीतील गाव मांजर्ली, बदलापूर (पश्चिम) ता. अंबरनाथ, जि. ठाणेच्या गट क्र. ४, प्लॉट क्र. ६ येथील साई भुमी अपार्टमेंट आता ओम साई भुमी सीएचएसएल अशा ज्ञात बिल्डिंगमधील तळमजल्यावरील मोजमापित ३८२ चौ. फूट बिल्टअप क्षेत्राचा रहिवासी फ्लॅट क्र. जी-१ चे सर्व भाग आणि विभाग.

दिनांक :२६/०८/२०१९

स्थळ : बदलापुर दी फेडरल बँक लि. करिता

> लेसिन सी. सहाय्यक उपाध्यक्ष आणि विभाग प्रमुख लोन कलेक्शन आणि वसुली विभाग, मुंबई विभाग

(सरफैसी ॲक्ट अंतर्गत प्राधिकृत अधिकारी)

ত্ৰভা State Bank of India

स्टेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट शाखा-।. मंबर्ड दि आर्केड, २ रा मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, कुलाबा, मुंबई - ४०० ००५. दू. ०२२-२२१७७६६१/२/३/४/५/६/७/८/९ ईमेल: sbi.04107@sbi.co.in

पहा नियम-८(१)(स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे **स्टेट बँक ऑफ इंडियाचे** प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ३ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १७.०१.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार- निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड, संचालक/हमीदार- श्री. सुनिल कुमार त्रिवेदी आणि श्री. उत्कर्ष त्रिवेदी आणि मे. ऑलिम्पियन इन्व्हेस्टर्स ॲण्ड ट्रेडर्स प्रा. लि. यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच दिनांक १६.०१.२०१९ रोजी रु. २४६,७७,८२,६५९.०७ (रुपये दोनशे सेहेचाळीस करोड सत्त्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार सहाशे एकोणसाठ आणि पैसे सात फक्त) त्यासह वसुल झालेला/ होणारा पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, रक्कम, प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

आयडीबीआय बँकेद्वारा जारी दिनांक २७.१२.२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार- निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड, संचालक/हमीदार- श्री. सुनिल कुमार त्रिवेदी आणि श्री. उत्कर्ष त्रिवेदी, श्रीम. नंदिता त्रिवेदी आणि मे. जिओटेक वर्ल्डवाईड यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच दिनांक ०१.१२.२०१६ रोजी रु. ४१,९९,६४,१५८.००/- (रुपये एकेचाळीस करोड नव्याण्णव लाख चौसष्ट हजार एकशे अट्ठावन्न फक्त) त्यासह वसुल झालेला/ होणारा पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, रक्कम, प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

पंजाब नॅशनल बँकेद्वारा जारी दिनांक ०१.१०.२०१६ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार- निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड, संचालक/हमीदार- श्री. सुनिल कुमार त्रिवेदी आणि श्री. उत्कर्ष त्रिवेदी आणि मे. ऑलिम्पियन इन्व्हेस्टर्स ॲण्ड ट्रेडर्स प्रा. लि. यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच दिनांक ३०.०९.२०१६ रोजी रु. ९०,०३,६०,७२१.७० (रुपये नव्वद करोड तीन लाख साठ हजार सातशे एकवीस आणि पैसे सत्तर फक्त) त्यासह वसुल झालेला/ होणारा पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, रक्कम, प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

युनियन बँक ऑफ इंडिया द्वारा जारी दिनांक १५.११.२०१८ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार- निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड, संचालक/हमीदार- श्री. सुनिल कुमार त्रिवेदी आणि श्री. उत्कर्ष त्रिवेदी आणि मे. ऑलिम्पियन इन्व्हेस्टर्स ॲण्ड ट्रेडर्स प्रा. लि. यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच दिनांक ३१.१०.२०१८ रोजी रु. ५५,०६,१६,९४३.०९ (रुपये पंचावन्न करोड सहा लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस आणि पैसे नऊ फक्त) त्यासह वसुल झालेला/ होणारा पुढील व्याज, अनुषंगिक खर्च, रक्कम, प्रभाराची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार/संचालक/हमीदार असमर्थ ठरल्याने कर्जदार/संचालक/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, एसबीआयचे निम्नस्वाक्षरीकार आणि इतर संघाचे धनकोंच्या वतीने प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन खाली वर्णन करण्यात आलेल्या निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. यांच्या मिळकतीचा ताबा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या

नियम ८ आणि ९ अन्वये २२ ऑगस्ट, २०१९ रोजी घेतला आहे. विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडियास, दिनांक १६.०१.२०१९ रोजीसची रु. २४६,७७,८२,६५९.०७(रुपये दोनशे सेहेचाळीस करोड सत्त्याहत्तर लाख ब्याऐंशी हजार सहाशे एकोणसाठ आणि पैसे सात फक्त), आयडीबीआय बँकेस, दिनांक ०१.१२.२०१६ रोजीसची रु. ४१,९९,६४,१५८.०० (रुपये एकेचाळीस करोड नव्याण्णव लाख चौसष्ट हजार एकशे अट्टावन्न फक्त), पंजाब अँण्ड नॅशनल बँकेस, दिनांक ३०.०९.२०१६ रोजीसची रु. ९०,०३,६०,७२१.७० (रुपये नव्वद करोड तीन लाख साठ हजार सातशे एकवीस आणि पैसे सत्तर फक्त) आणि युनियन बँक ऑफ इंडियास, दिनांक ३१.१०.२०१८ रोजीसची रु. ५५,०६,१६,९४३.०९ (रुपये पंचावन्न करोड सहा लाख

या रकमेसाठी भाराअधीन राहील. तारण मत्तांच्या भरणाकरिता उलपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरत्दीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येते.

सोळा हजार नऊशे त्रेचाळीस आणि पैसे नऊ फक्त) आणि त्यावरील पुढील व्याज, खर्च इ.

******स्थावर मिळकतीचे वर्णन**** जमीन मोजमापित १६६४० चौ. मीटर्स धारक प्लॉट क्र. ६२, इंडस्ट्रीयल क्षेत्र क्र. १,

पिथमपूर, तहसिल आणि जिल्हा धार (मप्र) यासह सध्या आणि विद्यमान फॅक्टरी, इमारत आणि त्यावरील इतर रचना आणि सर्व सध्याचे आणि विद्यमान स्थावर मालमत्ता, प्लान्ट ॲण्ड मशिनरी जमीनीला जोडलेले किंवा कायस्वरुपी सध्याची आणि विद्यमान कोणतीही जमीनीला जोडलेले आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्ध : पूर्वेकडून किंवा त्यादिशेने: रोड, पश्चिमेकडून किंवा त्यादिशेने: मोकळी जमीन, उत्तरेकडून किंवा त्या दिशेने: रोड, दक्षिणेकड्न किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ६३.

२. जमीन मोजमापित १४५०० चौ. मीटर्स धारक प्लॉट क्र. ६३, इंडस्ट्रीयल क्षेत्र क्र. १, पिथमपूर, तहसिल आणि जिल्हा धार (मप्र) यासह सध्या आणि विद्यमान फॅक्टरी, इमारत आणि त्यावरील इतर रचना आणि सर्व सध्याचे आणि विद्यमान स्थावर मालमत्ता, प्लान्ट ॲण्ड मशिनरी जमीनीला जोडलेले किंवा कायस्वरुपी सध्याची आणि विद्यमान कोणतीही जमीनीला जोडलेले आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्ध : पूर्वेकडून किंवा त्यादिशेने: रोड, पश्चिमेकडून किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ६४ए आणि ६४बी, उत्तरेकडून किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ६२, दक्षिणेकडून किंवा त्या दिशेने: रोड.

३. जमीन मोजमापित १८८० चौ. मीटर्स धारक प्लॉट क्र. ६४ए, इंडस्ट्रीयल क्षेत्र क्र. १, पिथमपूर, तहसिल आणि जिल्हा धार (मप्र) यासह सध्या आणि विद्यमान फॅक्टरी, इमारत आणि त्यावरील इतर रचना आणि सर्व सध्याचे आणि विद्यमान स्थावर मालमत्ता, प्लान्ट ॲण्ड मशिनरी जमीनीला जोडलेले किंवा कायस्वरुपी सध्याची आणि विद्यमान कोणतीही जमीनीला जोडलेले आणि पुढीलप्रमाणे सीमाबद्ध : पूर्वेकडून किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ६२, पश्चिमेकडून किंवा त्यादिशेने: प्लॉट क्र. ६४बी, उत्तरेकडून किंवा त्या दिशेने: प्लॉट क्र. ६३, दक्षिणेकडून किंवा त्या दिशेने: एमपीएकेव्हीएनची जमीन

प्राधिकृत अधिकारी ठिकाण: मुंबई दिनांक: २२.०८.२०१९ स्टेट बँक ऑफ इंडिया जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे निळेमोरे, तलाठी सजा-निळेमोरे, ता. वसई, जि. पालघर, येथील सर्व्हे क्र. २६६/१/ब, क्षेत्र ०.२९.३० हे. आर. आकार २.३१ रु. पै. ही जमीन मिळकत श्री. किशोर गोपाळ पाटील, श्री. अशोक गोपाळ पाटील, श्री. गजानन गोपाळ पाटील, श्री. विश्वनाथ गोपाळ पाटील, श्री. हेमंत गोपाळ पाटील, श्री. भावेश रमेश पाटील, श्री. अविनाश रमेश पाटील, श्री. धनेश रमेश पाटील, श्री. अक्षय दिलीप घरत, श्री. निखिल दिलीप घरत सर्व रा. निळेमोरे गाव, ता. वसई, जि. पालघर यांच्या मालकी कब्जाची असून सदर मिळकत माझे अशील विकत घेत आहेत. तरी सदर मिळकतीवर कोणाचाही हक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, तारण, कुळवहिवाट, वारसा, भाडेपट्टा, वहिवाट किंवा अन्य स्वरुपाचा दावा असल्यास त्यांनी त्याची लेखी स्वरुपातील माहिती योग्य कागदोपत्री पुराव्यानिशी निम्नस्वाक्षरीकर्ता यांच्याकडे बी/१०५, एव्हरेस्ट अपार्टमेंट, जैन मंदिराजवळ, आंबाडी रोड, वसई रोड पश्चिम, ता. वसई, जि. पालघर ४०१२०२, येथे या सूचनेच्या प्रसिध्दीपासूनच्या १४ दिवसांच्या आत पाठवावी. वर दिलेल्या मुदतीत जर हरकत पोहचली नाही तर सदर जिमनीचा व्यवहार हरकतविरहित आणि विक्री-योग्य आहे व हरकत असल्यास सोडून दिली आहे असे गृहित धरून माझे अशील सदर मिळकतीचा व्यवहार पूर्ण

ॲड. सर्वेश बं. जोशी

इंडस्ट्रिज लिमिटेड सीआयएन:एल२७२०१एमएच१९८३ पीएलसी२३३८१३ नोंद. कार्या. : पाईप नगर, गाव सुकेळी, एन. एच. १७, बी.के.जी. रोड, ता. रोहा, जि. रायगड-४०२ १२६, महाराष्ट्र

जिंदाल ड़िलिंग ॲण्ड

फोन क्र. : ०२१९४-२३८५११ ई-मेल : secretarial@jindaldrilling.in वेबसाईट : www.jindal.com अभिलेख तारखेची सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि त्या अंतर्गत प्रयोज्य नियमानुसार सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनीने वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र सभासद निश्चित करण्यासाठी "अभिलेख तारीख" म्हणून बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९ निश्चित केली आहे सदर सूचना कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.jindal.com आणि स्टॉक एक्सचेंजेसची म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. जिंदाल ड्रिलिंग ॲण्ड इंडस्ट्रिज लि. करिता सौरभ अग्रवाल २७.०८.२०१९

कंपनी सेक्रेटरी सभासदत्व क्र. ए३६१६३

JINDAL

जाहार सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, आमचे अशील म्हणजेच १. सौ. पूर्णिमा दीपक जानी, राहणार २०२, अरिहंत हाऊस, २रा मजला, प्लॉट क्र. १८३, दादर नायगाम इस्टेट, सेंट झेवियर्स स्ट्रीट, परेल, मुंबई ४०० ०१२ आणि २. सौ. माधवी विवेक शाह ऊर्फ माधवी दीपक जानी राहतात १४३०, इस्टगेट लेन, बार्लेट, इलियनोइस ६०१०३ हे श्री. दीपक चंपकलाल जानी, (मयत) ज्यांचा मुंबई येथे २६.१२.२०१८ रोजीस मृत्यु झाला यांचे एकमात्र दोन्ही कायदेशीर वारसदार आहेत. सदर सौ. पूर्णिमा दीपक जानी आणि सौ. माधवी विवेक शाह यांनी त्यांच्या संयुक्त नावी सदर फ्लॅट क्र. २०२, अरिहंत हाऊस, २रा मजला, प्लॉट क्र. १८३, दादर नायगाम इस्टेट, सेंट झेवियर्स स्ट्रीट, परेल, मुंबई ४०० ०१२ हा हस्तांतरणासाठी अरिहंत हाऊसच्या मालकांना अर्ज केला आहे. कोणत्याही व्यक्तीला वरील नमूद फ्लॅटच्या संदर्भामध्ये दावा, कोणताही हक्क, नामाधिकार किंवा हितसंबंधाचा दावा असल्यास त्यांनी तसे खालील दिलेल्या पत्त्यावर प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत लिखित स्वरूपात कळविणे आवश्यक आहे. कसर केल्यास. कोणतेही तसे दावे त्यागित आणि/किंवा परित्यागित, सोडून

दिनांक २८ ऑगस्ट, २०१९ पंड्या ॲण्ड कं. वकील उच्च न्यायालय १२१०, ए वन बीकेसी.

जाणार नाहीत.

मुंबई येथील लघुवाद न्यायालयातील (वांद्रे शाखा)

१. श्री. विजयकुमार जीवनलाल शाह, वय ७८ वर्षे, पेशा-व्यवसाय, राहणार - फ्लॅट क्र. ७, २ रा मजला, प्लॉट क्र. ७९५ ए, जीवन स्मृती, ३ रा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४००

वय ६३ वर्षे, पेशा-व्यवसाय,

प्रौढ, वय माहीत नाही, पेशा-व्यवसाय, राहणार - फ्लॅट क्र. १०३, बी विंग, पद्मावती पॅलेस को- ऑप. हौ.सो.लि., नंदा पाटकर रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०० ०५७.

प्रौढ, वय माहीत नाही, पेशा-व्यवसाय, ए/१०, हिरा माणेक सोसायटी, बाप्टिस्टा रोड, विलेपार्ले पश्चिम, मुंबई-४०० ०५६.

३. श्री. विरेन जमनादास ठक्कर, प्रौढ, वय माहीत नाही, पेशा-व्यवसाय, ज्यांचे व्यवसाय चालविण्याचे ठिकाण आहे - दुकान क्र. २८७, ९ वी लेन, मंगलदास मार्केट, मुंबई-४०० ००२.

प्रौढ, वय माहीत नाही, पेशा-व्यवसाय, दोघांचाही शेवटचा ज्ञात पत्ता - फ्लॅट क्र. ८, २ रा मजला, ७९५ ए, जीवन स्मृती, ३ रा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२. ... प्रतिवादी

प्रतिवादींना आदेश आणि हुकूम द्यावेत;

न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या २१ ऑगस्ट,



(एन. वाय. शाहीर) अतिरिक्त प्रबंधक जाहीर सूचना

लाभ यांचे धारक आहेत.

दिल्याचे किंवा हयात नसल्याचे मानण्यात येतील आणि त्यानंतर ते दावे ग्राह्य धरले

बांद्रा पूर्व, मुंबई ४०० ०५१

आर.ए.ई. वाद क्र. ४८० सन २०१७ (स्टॅम्प नं. -/२०१७)

. श्री. जतीन जीवनलाल शाह,

राहणार - फ्लॅट क्र. ६, १ ला मजला, प्लॉट क्र. ७९५ ए, जीवन स्मृती, ३ रा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२. . श्री. नरेशभाई जमनादास ठक्कर,

२. श्री. सुरेश जमनादास ठक्कर,

४. सौ. मधुबेन चंद्रकांत ठक्कर,

प्रौढ, वय माहीत नाही, पेशा-गृहिणी, ५. सौ. हेमाबेन सुरेशभाई खन्ना,

प्रतिवादी क्र. ४ व ५ ज्याअर्थी, उपरिनामित वादींनी प्रतिवादींविरुध्द वाद दाखल करून विनंती केली आहे की, उत्तरेस किंवा त्या दिशेकडून: कॉसमॉस कमर्शिअल सेंटरच्या अभिमुख खुल्या जागेने, दक्षिणेस किंवा त्या दिशेकडून: वादी क्र. १ च्या कब्जातील फ्लॅट क्र. ७ ने, पूर्वेस किंवा त्या दिशेकडून: रेल्वे लाईनच्या अभिमुख खुल्या जागेने, पश्चिमेस किंवा त्या दिशेकडून: उतरता जीना व वादी क्र. च्या कब्जातील फ्लॅट क्र. ७ ने सीमाबध्द असलेल्या ३ रा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४०० ०५२ येथे स्थित जीवन स्मृतीच्या २ ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ८ ह्या वादग्रस्त जागेचा रिकामा आणि शांततापूर्ण कब्जा वादींच्या हवाली

करण्याकरिता आणि अन्य अनुतोषांसाठी

याद्वारे तुम्हाला ०४ सप्टेंबर, २०१९ रोजी द. २.४५ वा. किंवा त्यापूर्वी ज्यावर तुम्ही विसंबून आहात त्या दस्तावेजांच्या सूचीसह तुमचे लेखी निवेदन सादर करण्यासाठी व न्यायालय खोली क्र. ३५ समक्ष व्यक्तिश: किंवा रितसर निर्देश दिलेल्या व वादाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल असा रितसर प्राधिकृत विकलामार्फत हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येत आहे. तुमच्या बचावासाठी ज्यावर तुम्ही अवलंबून राह् इच्छिता असे कोणतेही दस्तावेज तुम्ही आणावेत किंवा तुमच्या विकलाबरोबर पाठवावेत आणि तुम्ही याद्वारे सूचना घेणे आवश्यक आहे की, लेखी निवेदन सादर करण्यात किंवा आधी सांगितलेल्या दिवशी हजर होण्यास तुम्ही कसूर केल्यास तुमच्या गैरहजेरीत वादावर सुनावणी होऊन निकाल दिला

२०१९ रोजी दिले.

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. दुखसिंग धरमसिंग चौहान आणि श्री. पवनलाल मिश्रीमलजी संघवी (''मालक'') हे खालील नमूद मिळकतीचे मालक आहेत. मालकांनी माझ्या अशिलांच्या नावे मोबदल्याकरिता आणि खालील नमूद मिळकतीसंदर्भातील त्यांचे सर्व हक्क, नामाधिकार, हितसंबंध, फायदे, लाभ यांचे अभिहस्तांकण, विक्री, हस्तांतरण, अनुदान हमी आणि अभिहस्तांतरण करण्याच्या हेतुसह माझ्या अशिलांना विनंती केली आहे. मालकांनी माझ्या अशिलांना असे दर्शवले आहे की, खालील नमूद मिळकत ही सर्व भारांपासून मुक्त आहे आणि मालक त्या संदर्भातील स्पष्ट आणि पणनयोग्य नामाधिकार, हक्क, हितसंबंध, फायदे आणि कोणतेही आणि सर्व हक्कदार/व्यक्ती

त्यासह बँक आणि/किंवा वित्तीय संस्था ज्यांना खालील नमूद मिळकतीसह कोणताही दावा/आक्षेप संदर्भात विक्री, अदलाबदल, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, अभिहस्तांतरण, गहाण, प्रभार, धारणाधिकार, वारसा, देणगी, उत्तराधिकारी, भेट, निर्वाह, सुविधाधिकार, विश्वस्थ, कुळवहिवाट उप-कुळवहिवाट, परवाना, व्यवसाय कब्जा, जप्ती, कुंटुंब व्यवस्था/वाटाघाटी कोणत्याही न्यायालयीन कोर्टाचा आदेश आणि/किंवा हकूम, कंत्राट/करार, विकासाधिकार, भागीदारी, कोणतीही व्यवस्था, प्रलंबित वाद किंवा अन्य काही च्या मार्गे कोणताही हक्क, नामधिकार, फायदा हितसंबंध, दावा, आक्षेप आणि/किंवा मागणी इ. असल्यास तसे लिखित स्वरुपात पूरक दस्तावेजीय प्राव्यांच्या प्रमाणित मूळ प्रतींसह खालील नमृद पत्त्यावर सदर प्रकाशनापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे. कसूर केल्यास तसे हक्क, नामाधिकार, फायदा, हितसंबंध, आक्षेप, दावा आणि/किंवा मागणी असल्यास ती त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि खालील नमूद मिळकतीसंदर्भात माझ्या अशिलांच्या आणि

दावे/आक्षेपांच्या संदर्भाशिवाय पूर्ण केले मिळकतीचे वर्णन बृहन्म्ंबई महानगरपालिकाच्या ''डी'' वॉर्ड द्वारे मूल्यांकित आणि मुंबईच्या नोंदणीकृत जिल्ह्यामध्ये वसलेले आणि ८ वा खेतवाडी रोड, मुंबई-४०० ००४ येथे स्थित, वसलेले आणि असलेले मोजमापित १६७.२ चौरस मीटर्स गिरगाव विभागाचा कॅडस्ट्रल सर्व्हे क्र. ८२५ धारक जिमनीचा सर्व प्लॉट त्यासह त्यावर उभी आणि तळ अधिक वरील

मालकांच्या दरम्यान व्यवहार हे कोणतेही

अशी ज्ञात इमारत. मंबई येथे दिनांक २८ ऑगस्ट, २०१९

मजल्याशी संलग्नित ''श्री कृष्णा निवास'

रीतेश के. जैन मुंबई येथील उच्च न्यायालयीन वकील. फ्लॅट क्र. २२, १ ला मजला, अब्बास बिल्डिंग, जलभाई स्ट्रीट, ग्रॅण्ट रोड (पूर्व), मुंबई-४०० ००४

मी, प्रियांक सुधीर कोचर, मुंबई, भारतीय निवासी, याद्वारे तमाम जनतेस खालील गोष्टी कळवितो

१. माझे अचूक नाव **"प्रियांक सुधीर कोचर**"

२. परंतु, माझ्या पारपत्रामध्ये ते चुकीने श्री. प्रियांक सुधीर कोचर असे नमूद करण्यात आले आहे. ३. माझ्या सर्व कागदपत्रात समानता आणण्यासाठी मी माझे नाव "प्रियांक सुधीर कोचर" असल्याचे निश्चित आणि स्पष्ट करतो आणि मी त्याच नावाने ओळखतो आणि मी यानंतरही सदर नावानेच

दिनांक २८ ऑगस्ट, २०१९

एफ-१६, चांद सोसायटी, १ ला मजला, जुहू चर्च रोड, मुंबई-४०० ०४९

(पूर्वी एयु फायनान्शियर्स (इंडिया) लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन: एल३६९११आरजे१९९६पीएलसी०११३८१)

ज्ञात) चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम (३) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या

कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार यांनी रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे, म्हणून कर्जदार/गहाणवटदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर २२ ऑगस्ट, २०१९ रोजी सदरह अधिनियमाचे कलम १३ च्या पोटकलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार/सहकर्जदार/गहाणवटदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा १८– एप्रिल-१९ रोजीसची रक्कम रु. २१,०१,५४२/- (रुपये एकवीस लाख एक हजार पाचशे बेचाळीस मात्र) आणि संपूर्ण प्रदानापर्यंत त्यावरील व्याज आणि खर्च या रकमेकरिता **एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (पूर्वी एयु**

स्थावर मिळकतीचे वर्णन प्लॉट क्र. ९, गाव - पनवेल, तालुका पनवेल, जिल्हा-रायगड, नवी मुंबई, महाराष्ट्र येथील ''श्री अथव को-ऑप. हाऊसिंग लि. अशा ज्ञात इमारतीत तळमजला, फ्लॅट क्र. ३ येथे स्थित निवासी/वाणिज्यिक मिळकत जमीन/इमारत/स्टुक्चर आणि फिक्चर्सचे सर्व ते भाग आणि विभाग. मोजमापित ५३०

दिनांक : २२-ऑगस्ट-१९ ठिकाण: पनवेल

प्राधिकृत अधिकारी एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Fax No.: +91 22 6665 7724 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यांत येते की, प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिसवर जारी केलेल्या आणि बीएसई लिमिटेड व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या होलसेल डेब्ट मार्केट सेगमेंटवर सुचिबध्द असलेल्या परपेच्युअल हायब्रीड सिक्युरिटीज/नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्सवरील वितरण/व्याज खालील पध्दतीने देय आहे.

अनु.	परपेच्युअल हायब्रीड	स्टॉक	व्याज/	व्याज/वितरण
क्र.	सिक्युरिटीज	एक्सचेंजवर	वितरणाची	प्रदान
	('पीएचएस')/	सूचिबध्द	नियत	करण्यासाठी
	नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स		तारीख	रेकॉर्ड डेट
	('एनसीडीज')			
१	एकूण रु. १,५०० कोटी	बीएसई लिमिटेड	१८ सप्टेंबर,	१२ सप्टेंबर,
	होणाऱ्या १८ मार्च, २०११	आणि नॅशनल	२०१९	२०१९
	रोजी वाटप केलेले	स्टॉक एक्सचेंज		
	११.८०% पीएचएस	ऑफ इंडिया		
	(ISIN: INE081A08165)	लिमिटेडचे होलसेल		
		डेब्ट मार्केट सेगमेंट		
7	एकूण रु. १,००० कोटी	बीएसई लिमिटेडचे	४ ऑक्टोबर,	१८ सप्टेंबर,
	होणाऱ्या ४ ऑक्टोबर,	होलसेल डेब्ट	२०१९	२०१९
	२०१६ रोजी वाटप केलेले	मार्केट सेगमेंट		
	८.१५% अनसिक्युअर्ड			
	रिडिमेबल एनसीडीज			
	(ISIN: INE081A08215)			

टाटा स्टील लिमिटेड सही/ पार्वथीसम कांचिनाधम

कंपनी सेक्रेटरी अँड

२७ ऑगस्ट, २०१९

मुंबई

चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

TATA STEEL

A ICICI PRLDENTIAL TO MUTUAL FUND

Place: Mumbai

ICICI Prudential Asset Management Company Limited

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001. Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051. Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Notice-cum-Addendum to the Scheme Information Document (SID)/Key Information Memorandum (KIM) of the Schemes of ICICI Prudential Mutual Fund

Change in address of the Official Point of Acceptance of Transactions (OPAT) of

Investors/Unit holders are requested to note the change in address of the OPAT of CAMS, the Registrar and Transfer Agent of the Fund with effect from September 4, 2019:

Sr. No.	Old Address	New Address
1.	CAMS SERVICE CENTRE, No.1, Officer's Line, 2 nd Floor,	CAMS SERVICE CENTRE AKT Complex 2 nd Floor, No. 1 and 3
	MNR Arcade, Opp. ICICI Bank,	New Sankaranpalayam Road,
	Krishna Nagar, Vellore - 632 001.	TollGate, Vellore - 632 001.
	State: Tamil Nadu	State: Tamil Nadu
	Email: camsvel@camsonline.com	Email: camsvel@camsonline.com
	Contact No.: 0416-4201414	

the Schemes of the Fund, as amended from time to time.

All other provisions of the SID and KIM except as specifically modified herein above remain unchanged.

For ICICI Prudential Asset Management Company Limited

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number with us to support paper-less communications.

visit AMFI's website https://www.amfiindia.com Mutual Fund investments are subject to market risks, read all

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across

scheme related documents carefully.

TTARAKKI KAREINI

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Computer Age Management Services Private Limited (CAMS)

1.	CAMS SERVICE CENTRE,	CAMS SERVICE CENTRE
	No.1, Officer's Line, 2nd Floor,	AKT Complex 2nd Floor, No. 1 and 3
	MNR Arcade, Opp. ICICI Bank,	New Sankaranpalayam Road,
	Krishna Nagar, Vellore - 632 001.	TollGate, Vellore - 632 001.
	State: Tamil Nadu	State: Tamil Nadu
	Email: camsvel@camsonline.com	Email: camsvel@camsonline.com
	Contact No.: 0416-4201414	
This No	otice-cum-addendum forms an integ	ral part of the SID and KIM of the
	orion amili mananimini ioiniin mii iiirog	rai pair or the ore and ithin or t

Date : August 27, 2019 **Authorised Signatory**

No. 009/08/2019 To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or

जाहीर सूचना

ओळखला जाईन.

प्रियांक सुधीर कोचर

एयु स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

नोंदणी कार्यालय: १९-ए, धुलेश्वर गार्डन, अजमेर रोड, जयपूर-३०२००१ परिशिष्ट IV - [नियम ८ (I) पहा)] कब्जा सूचना

तारखेपासून/सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात रक्कम रु. २१,०१,५४२/- (रुपये एकवीस लाख एक हजार पाचशे बेचाळीस मात्र) अशी सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार जितेंद्र मुलचंद वावा (खीतानी) (कर्जदार आणि गहाणदार), श्रीमती भावना जितेंद्र वावा (सह-कर्जदार), समीर किशन पाटील (सह-कर्जदार) कर्ज खाते क्र. एलएसबीईएल०२७१६-१७०५२६०५१ (नवीन कर्ज खाते क्र. एल९००१०६०१००१२४०३०) यांना बोलाविण्यासाठी दिनांक १९-एप्रिल-१९ रोजीची मागणी सूचना निर्गमित

फायनान्शियर्स (इंडिया) लिमिटेड अशी ज्ञात) च्या प्रभाराच्या अधीन राहील. कर्जदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचनासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात अधिनियमाच्या कलम १३ च्या पोटकलम (८) च्या तरतुदींकडे वेधण्यात येत आहे.

चौ.फूट जितेंद्र मुलचंद वावा (खितानी) यांच्या मालकीचा, ज्याच्या चार सीमा आहेत. पूर्व : श्री राम इमारत, पश्चिम : निवासी इमारत उत्तर : रस्ता आणि दिव्य प्रभात बिल्डिंग, दक्षिण : मोकळा प्लॉट

